

दारिद्र्य रेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांना
पी.व्ही.सी. पाईप ऐवजी एच.डी.पी.ई. पाईपचा
पुरवठा करण्याबाबत ..

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक : पीव्हीसी-२००८/प्र.क्र.२६६/का.५
मंत्रालय, मुंबई ४०००३२
दिनांक : २४ डिसेंबर, २००८.

- वाचा :** १) शासन निर्णय, आ.वि.वि.क्र.पी.व्ही.सी.२००८/प्र.क्र.५५/ का-८, दिनांक २४-८-२००८.
२) आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक यांचे पत्र क्र.विकास-२००७/पी.व्ही.सी.
पाईप-०७-०८/प्र.क्र.४(०७)/का.३(१), दि. १९.६.२००७
३) शासन पत्र क्र.पीव्हीसी-२००८/प्र.क्र.५५/का.८, दि. ४.१०.२००७ व दि. २५.१.२००८.
४) कृषी संचालक (वि.प्र.), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांनी आयुक्त, आ.वि.
नाशिक यांना लिहिलेले पत्र क्र. विधयो/विप्र-५/जकात कर माफी/४२१/०७, दि. ११
ऑक्टोबर, २००७.

प्रस्तावना : आदिवासी शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी १०० टक्के अनुदानावर विजपंप मंजूर केले जातात. या योजनेशी संलग्न योजना म्हणून आदिवासी शेतक-यांचा पी.व्ही.सी.पाईप पुरवठा करणे ही योजना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.पी.व्ही.सी.२००८/प्र.क्र.५५/ का-८, दिनांक २४-८-२००८ अन्वये राबविण्यात येत आहे. सदर योजना अत्यंत प्रभावशाली असून आदिवासी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली आहे. परंतु, पी.व्ही.सी. पाईप पेक्षा एच.डी.पी.ई. पाईप वजनाला हलके, मजबूत व टिकावू असतात, एच.डी.पी.ई. सर्वसाधारणपणे अंदाजे २० वर्षे उपयोगात आणता येतात, एच.डी.पी.ई. पाईप लवचिक असल्यामुळे ने-आण करतांना तुकडे पडत नाहीत. तसेच पाईपवर वजनी वस्तूचा दाब पडल्यास तुटत नाहीत तर येपतात, एच.डी.पी.ई. पाईपवर रासायनिक पदार्थाचा परिणाम होत नाही. असे निर्दर्शनास आल्याने पी.व्ही.सी. पाईप पेक्षा एच.डी.पी.ई.पाईपची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आमुद्रत, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या दि. १०.८.०७ च्या पत्रान्वये प्रस्ताव प्राप्त झाला होता त्यास अनुसरून दारिद्र्य रेषेखालील आदिवासी शेतक-यांना पी.व्ही.सी. पाईपऐवजी एच.डी. पी. ई. पाईपचा पुरवठा करण्यास मन्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन ठोती.

शासन निर्णय :- दारिद्र्य रेषेखालील आदिवासी शेतक-यांना पी.व्ही.सी. पाईपऐवजी एच.डी.पी.ई. पाईपचा पुरवठा करण्यास खालील अटीवर मंजूरी देण्यात येत आहे.

- १) या योजनेअंतर्गत ज्या आदिवासी शेतक-यांना वीजपंप/तेलपंप मंजूर करण्यात आले आहेत त्यापैकी दारिद्र्यरेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांना आता पी.व्ही.सी.पाईप ऐवजी एच. डी. पी. ई. पाईपचा पुरवठा करण्यात यावा.

- २) एका लाभार्थ्यासि ६ मीटर लांबीचे एच.डी.पी.ई. पाईप, २१० मीटर लांबीचे मर्यादित तसेच रु.१५,०००/- चे कमाल आर्थिक मर्यादित मंजूर करावेत.
- ३) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प हे एच.डी.पी.ई. पाईप व्यवस्थापकीय संचालक, एम.एस.एस.आय.डी.सी./ महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांचे किंवा तत्सम दर करारान्वये खरेदी करून पाईप पुरवठा करतील.
- ४) पीव्हीसी पाईपचा पुरवठा करणे या योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या तरतूदीमधून एच.डी. पी.ई. पाईपची खरेदी करण्यात यावी .

३. त्यामुळे यापुढे "आदिवासी शेतक-यांना पी.व्ही.सी. पाईप पुरविणे" या योजनेस "आदिवासी शेतक-यांना एच.डी.पी.ई. पाईप पुरविणे" असे संबोधण्यात यावे.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अन्नौ. संदर्भ क्र.४३१/०७/व्यय-१४, दिनांक ३१.८.२००७ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या बेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा सांकेतांक २००८१२२४१७४४४७००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने.



(पि.रा.भोसले)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक (२ प्रती)

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक /नागपूर /अमरावती

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ,मुंबई

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी

महालेखापाल (लेखापरिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १/२, मुंबई/ नागपूर

सहसंचालक, लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, ५ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मुंबई-३२

वित्त विभाग (व्यय-१४), (अर्थसंकल्प-१९) ,मंत्रालय, मुंबई ३२.

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

कक्ष अधिकारी (का-७) आदिवासी विकास विभाग मंत्रालय, मुंबई.

मा. मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव

मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव

सर्व कार्यासने, आदिवासी विकास विभाग.

निवड नस्ती/का.५